

कृषि सहसंचालक, गट-अ संवर्गातील
श्री. द. लिं.तांभाळे यांना कृषि संचालक,
गट-अ संवर्गात निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने
पदस्थापना देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन आदेश क्रमांक: आकृवि २४२१/प्र.क्र.९३/१५अ
मंत्रालय विस्तार इमारत,
मंत्रालय, मुंबई -३२.
तारीख: १४ जानेवारी, २०२२.

- संदर्भ :-**
- सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्र. ईएसबी-११२१/प्र.क्र.१०४/१३, दि. २०/०९/२०२१.
 - सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.३६६/१६-ब, दि. ०७/०५/२०२१.
 - कृषि व पदुम विभाग, शासन परिपत्रक क्र. आकृवि २०२०/प्र.क्र.५६/१५-अ, दि.०५/०२/२०२१.

शासन आदेश :-

सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्र. १ च्या पत्रान्वये केलेल्या शिफारशीनुसार कृषि सहसंचालक, गट-अ (वेतनश्रेणी S-२५ : ७८८००-२०९२००) संवर्गातील खालील अधिकाऱ्यास कृषि संचालक, गट-अ (वेतनश्रेणी S-२७ : ११८५००-२१४१००) या संवर्गात सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	ज्ये.क्र. (संदर्भ क्र. ३ च्या परिपत्रकानुसार)	अधिका-याचे नांव व पदनाम	पदोन्नतीने पदस्थापना
१	१९	श्री. दशरथ लिंबणप्पा तांभाळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), पुणे.	कृषि संचालक (आत्मा), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. उपरोक्त श्री. तांभाळे यांना खालील अटींच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात येत आहे.

(अ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र. २७९७/२०१५ मध्ये दि. ०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या व प्रलंबित असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ वरील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ पदोन्नती देण्यात येत आहे.

(आ) रिट पिटीशन स्टॅम्प नं. १०८७६/२०२१ व रिट पिटीशन स्टॅम्प नं. १०८७८/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि. २५/०५/२०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सदर पदोन्नती नमूद रिट याचिकेत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहिल.

(इ) सदर पदोन्नती ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे पदोन्नतीच्या दिनांकापासून सेवाज्येष्ठतेचा हक्क सांगता येणार नाही.

३. उपरोक्त अधिकाऱ्याने त्यांचा सध्याच्या पदाचा पदभार विभागातील निकटतम ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून तात्काळ पदोन्नतीच्या पदावर रुजू व्हावे.
४. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदरचे आदेश तात्काळ अंमलात येतील हे कृपया पहावे.
५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०११४१३१४३२७८०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सरिता बांदेकर-देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल महोदयांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव.
३. मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. राज्यमंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव (पदुम), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) ½, महाराष्ट्र मुंबई / नागपूर.
१२. सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (द्वारा आयुक्त (कृषि) पुणे)
१३. संचालक, वसंतराव नाईक कृषि व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, (वनामती) नागपूर.
१४. सर्व सह सचिव/उप सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१५. उप सचिव (का.१३/ का.१६-ब), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. कृषि सह संचालक, (आस्थापना), कृषि आयुक्तालय, पुणे
१७. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी (द्वारा आयुक्त (कृषि) पुणे)
१८. संबंधित अधिकारी (द्वारा आयुक्त (कृषि) पुणे)
१९. निवड नस्ती/१५अ.